



August 6, 2021

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, 5th Floor, Plot No. C-1, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (East) Mumbai - 400 051. **BSE Limited**

Phirozee Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400 001.

Subject: Newspaper advertisement of Annual General Meeting ('AGM') of Sterlite Technologies Limited

Ref.: Scrip ID - STLTECH/ Scrip Code - 532374

Dear Sirs,

In continuation to our letter dated August 3, 2021 with reference to Notice of 22nd AGM of the Company and in accordance with Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith a copy of newspaper advertisement published on August 4, 2021 in Business Standard (English Daily) and Loksatta Marathi (Marathi Daily) regarding remote e-voting and book closure for 22nd AGM.

Kindly take this on your record and acknowledge the same.

Thanking you.

Yours faithfully,

For Sterlite Technologies Limited

Amit Deshpande

Company Secretary (ACS 17551)

Enclosure: As above

N. K. Khurana prescribed under the Hule Forth Vestor Coxes

Audit. Transfer and Refund) Rules, 2016. For any clanfication on the matter, please contact the Company's Registrar and Transfer Agent Ms. Link Intime India Private Limited Unit C-101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli West, Mumbai - 400083. Tel: 022 - 49186000 and Email:-mt.helpdesk@linkintime.co.in

For Almera Realty & Infra India Ltd

Date: 3rd August, 2021 Place: Mumbal

Manoj I. Almera Managing Director

Date: August 04, 2021

Place: Mumbal

successfully registering their email and available on the website of the Company.

5. This notice is being issued for the information and benefit of all the Shareholders of the Company in compliance with the applicable circulars of the MCA and SEBI

FOR MACROTECH DEVELOPERS LIMITED

Sanjyot Rangnekar Company Secretary and Compliance Officer

STERLITE TECHNOLOGIES LIMITED

Regd, Office: 4th Floor, Godrei Millennium, Koregaon Road 9, STS 12/1, Pune - 411001 Maharashtra, India CIN: L31300PN2000PLC202408 | Phone: +91-020-30514000, Fax: +91-020-30514113 Email: secretarial@stl.tech | Website: https://www.stl.tech

NOTICE OF 22nd ANNUAL GENERAL MEETING REMOTE E-VOTING AND **BOOK CLOSURE INFORMATION**

Notice is hereby given that the 22" Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Thursday, August 26, 2021 at 9.00 a.m. IST through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") pursuant to General Circular numbers 14/2020, 17/2020, 20/2020 and 02/2021 dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020 and January 13, 2021 respectively, issued by the Ministry of Corporate Affairs and Circular Nos. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 issued by the Securities and Exchange Board of India (hereinafter collectively referred to as "Circulars") to transact the business as set forth in the Notice of AGM dated July 22, 2021 ("the Notice").

In compliance with the aforesaid circulars, the Notice of AGM and Annual Report ("AGM documents") has been sent only through electronic mode to all the Members whose e-mail addresses are registered with the Company or the Depository Participant(s). AGM documents are also available on the Company's website at www.stl.tech, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and on the website of KFin Technologies Private Limited ("KFIN") at www.evoting.kfintech.com. The dispatch of AGM documents through emails has been completed on August 3, 2021

Pursuant to the Companies Act, 2013 and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is offering facility to all its members to exercise their vote by electronic means ("remote e-voting") on the business set forth in the Notice. The Company has engaged the services of KFIN as Authorised Agency to provide e-voting facility

All the Members are informed that:

- The business as set forth in the Notice of AGM will be transacted through remote e-voting or e-voting system at the AGM ("Insta Poll").
- The remote e-voting period commences on Monday, August 23, 2021 from 10.00 a.m. (IST) and ends Wednesday, August 25, 2021 up to 5.00 p.m. (IST).
- A person, whose name appears in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the depositories as on the cut-off date, i.e. Thursday, August 19, 2021 only shall be eligible to vote through remote e-voting or through Insta Poll at the AGM.
- 4. The log in credentials for casting votes through e-voting are made available to members through email. Any person who becomes a member of the Company after dispatch of the Notice & holds shares as on the cut-off date i.e. Thursday, August 19, 2021, may generate log in credentials by following the instructions provided in the Notice. However, if the person is already registered with KFIN for remote e-voting then the existing user ID and password can be used for casting vote. The same log in credentials should be used for attending the AGM.
- Members may note that; a) The remote e-voting shall not be allowed beyond 5.00 p.m. (IST) on Wednesday, August 25, 2021 and once the vote on a resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently; b) The facility for voting, through Insta Poll, shall be made available at the AGM; c) Members who have cast their vote through remote e-voting may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again.
- The manner of voting remotely for members holding shares in dematerialized/physical mode and for members who have not registered their email addresses is provided in the Notice.
- Mr. B Narasimhan, Proprietor BN & Associates, Practicing Company Secretary (Membership No. FCS 1303 and Certificate of Practice No. 10440), has been appointed as the Scrutinizer to scrutinize the e-voting process in a fair and transparent manner.
- In case of any grievances relating to the e-voting procedure Members are requested to contact Mr. Rajeev Kumar, Dy. Manager, KFin Technologies Private Limited, Selenium Tower B, Plot 31-32, Gochibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad 500 032; email ID evoting@Kfintech.com/ einward.ris@kfintech.com; or call the toll free number 1800-345-4001. Further, in case of any query pertaining to e-voting, please visit Help & FAQ's section available at KFIN's website www.evotino.kfintech.com

The Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Tuesday, August 24, 2021 to Thursday, August 26, 2021 (both days inclusive) for purpose of AGM and to determine the entitlement of Members for the final dividend for 2020-21.

Members may also visit www.stl.tech, www.nseindia.com and www.bseindia.com for more details.

By order of the Board of Directors

Place: Pune Date: August 3, 2021

Amit Deshpande Company Secretary & Corporate General Counsel

National Peror

CIN: L24299MH1s Registered Office: Neville House, J. N. Here. Head Office: C-1, Wadia International Centre, Pan Website: www.naperol.com; Email: secretar

NOTICE TO SHAREHOLDERS REGARDING AN

NOTICE is hereby given that the Sixty-Seventh Company will be held on Wednesday, August 25, 20 pany will be held on Wednesday, August 25, 202 / Other Audio Visual Means ('OAVM') to transa

of Novin.

In view of the ongoing COVID-19 pandemic, the M. Circular dated May 5, 2020 read with Circulars date 2021. (collectively referred to as "MCA Cli-SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 and SEBI/HO. and January 15, 2021, respectively (collectively reli holding of the AGM through VC / OAVM, without the venue Accordingly, in Compliance with the provis (Listing Obligations and Disclosure Requirement with the Circulars issued by MCA and SEBI, the VC/DAVM

In terms of the MCA and SEBI Circulars, the Annua the Notice of the 67" AGM has been sent on Tuesda addresses are registered with the Company / Depo adoresses are registered with use Company's bego the Company's website at www.naperd.com, web www.evoting.nsdl.co.in.and will also be available on Pursuant to Section 108 of the Act read with Administration) Rules, 2014, Regulation 44 of the General Meetings (SS-2), as amended from time to facilities of remote e-Voting before the AGM and e-to be transacted at the AGM and for this purpose Depository Limited ('NSDL') for facilitating remote OAVM and e-Voting during the AGM.

Members holding shares either in physical form i.e., Wednesday, August 18, 2021 may cast their vo Notice of the 67" AGM of the Company, by electron All the Members are hereby informed that

- The businesses, as set out in the Notice of
- e-Voting or e-Voting system during the AGM The remote e-Voting shall commence on S on Tuesday, August 24, 2021 (5:00 p.m. IS
- The remote e-Voting module shall be disal voting and once the vote on a resolution is o to change it subsequently;
- The cut-off date for determining the eligibili e-Voting system during the 67" AGM is We.
- A non-individual shareholder or shall who acquires shares of the Company and I Notice is send through e-mail and holding in 18, 2021 may obtain the login ID and pass to the Company at secretaria@naperol Agents at mt.helpdesk@linkintime.co.in NSDL for remote e-Voting then he/she casting the vote:
- casing are voice individual shareholders holding securities and becomes a Member of the Company the cut-off date i.e., Wednesday, August 1 of the 67° AGM under 'Procedure for Remi
- vii. The detailed procedure and manner for re in the Notice of the 67" AGM;
- viii. The Register of Members and Share Tra Thursday, August 19, 2021 to Wednes
- purpose of determining eligibility of memb Mr. Nilesh Shah (Membership No. F. 456 F-7175) and failing him Ms. Hetal Sha Associates, Practicing Company Secret conducting the e-Voting process and e-V The Results declared alongwith the Scri Company at www.naperol.com and on N shall be submitted to BSE Limited, who accessed at www.bseindia.com;
- In case of any queries relating to e-V Questions (FAQs) for Shareholders and download section of www.evoting.nsdl. or send a request to Ms. Pallavi Mhatre, Manager, NSDL, at In case of any further information / que
- Registrar and Share Transfer Agents, L. Marg, Vikhroli (East), Mumbai-4000831

Place : Mumbai Date : August 3, 2021



INOX LEISURE LIMITED

(CIN: L92199MH1999PLC353754)

Registered office: 5th Floor, Viraj Towers, Next to Andheri Flyover, LIVE the MOVIE Western Express Highway, Andheri (East), Mumbai 400 093. Telephone: (+91 22) 40626900 | Fax: (+91 22) 40626999 Website: www.inoxmovies.com | Email id: contact@inoxmovies.com

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30th JUNE 2021

Sr.	Particulars		Year ended			
No		30-06-2021	31-03-2021	30-06-2020	31-03-2021	
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	
1.	Total Income from operations	2,231	9,044	25	10,593	
2.	Net Profit/(Loss) for the period before tax (Before exceptional Items)	(16,315)	(11,696)	(9,792)	(44,228)	
3.	Net Profit/(Loss) for the period before tax (After exceptional Items)	(16,315)	(12,104)	(9,792)	(44,636)	
4.	Net Profit/(Loss) for the Period after tax (After exceptional Items)	(12,228)	(9,369)	(7,364)	(33,766)	
5.	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/ (Loss) for the period after tax and Other Comprehensive Income after tax)	(12,188)	(9,315)	(7,319)	(33,638)	
6.	Paid-up equity share capital (face value Rs. 10 per share)	12,216	11,249	10,265	11,249	
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year				52,045	
8.	Earnings/(Loss) per share (face value of Rs.10/- each)					
	a) Basic (Rs.)	(10.67)*	(8.37)*	(7.49)*	(32.22)	
	b) Diluted (Rs.)	(10.67)*	(8.37)*	(7.49)*	(32.22)	

Notes:

- The above results were reviewed by the Audit Committee and were thereafter approved by the Board of Directors at its meeting held on 3rd August 2021. The Statutory Auditors of the Company have carried out the Limited review of the above results and have issued their unmodified review
- The above results are an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the stock exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unaudited quarterly standalone and consolidated financial Results are available on the Stock Exchanges' website (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the Company's website (www.inoxmovies.com).

3. Information on Standalone Financial Results:

Sr. No	Particulars		Year ended		
		30-06-2021 (Unaudited)	31-03-2021 (Audited)	30-06-2020 (Unaudited)	31-03-2021 (Audited)
1.	Total income from operations	2,231	9,044	25	10,593
2.	Net Profit/(Loss) for the period before tax (After exceptional Items)	(16,312)	(12,104)	(9,793)	(44,637)
3.	Net Profit/(Loss) for the Period after tax (After exceptional Items)	(12,225)	(9,368)	(7,365)	(33,766)

On behalf of the Board of Directors For INOX Leisure Limited

Place : Mumbai Date: 3rd August 2021

Siddharth Jain Director

पोलीस आयुक्त, लोहमार्ग मुंबई पोलीस शिपाई / पोलीस शिपाई चालक भरती- २०१९

पोलीस आयुक्त, लोहमार्ग मुंबई या घटकाच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई यांची रिक्त असलेली (६०) पदांची जाहिरात दि. ०३.०९.२०१९ रोजी व पोलीस शिपाई चालक (१८) पदांची जाहिरात दि. ३०.११.२०१९ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. सदरच्या जाहिरातींमध्ये सुधारणा केल्याबाबतची स्वतंत्र शुद्धिपत्रके www.mumbairlypolice.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहेत.

डीजीआयपीआर २०२१–२२/१३९५



(कैसर खालिद) पोलीस आयुक्त, लोहमार्ग मुंबई

सही/-

STU स्टरलाईट टेक्नोलॉजीस लिमिटेड

नोंदणी कार्यालय: चौथा मजला, गोदरेज मिलोनियम, कोरेगाव रोड 9, एसटीएस 12/1, पुणे-411001 महाराष्ट्र, भारत सीआयएन: एल31300पीएन2000पीएलसी202408 दुरध्वनी: +91 020 30514000; फॅक्स: +91 020 30514113 ई-मेलः secretarial@stl.tech संकेतस्थळः https://www.stl.tech

22वीं वार्षिक सर्व साधारण सभेची सूचना, दूरस्थ ई-मतदान आणि बुक क्लोझरची माहिती

सूचना ह्याद्वारे देण्यात येत आहे की कंपनीची 22 वी वार्षिक सर्व साधारण सभा ('एजीएम') कंपनी मंत्रालयाद्वारे जारी करण्यात आलेले सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक 14/2020, 17/2020, 20/2020 आणि 02/2021 अनुक्रमे दिनांकित एप्रिल 8, 2020, एप्रिल 13, 2020, मे 05, 2020 आणि जानेवारी 13, 2021 आणि भारतीय प्रतिभूती विनिमय मंडळाच्या द्वारे जारी करण्यात आलेले परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी1/सीआयआर/पी/2020/79 दिनांकित मे 12, 2020 आणि सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी2/सीआयआर/पी/2021/11 दिनांकित जानेवारी 15, 2021 (ह्यानंतर संयुक्तपणे 'परिपत्रके' असा संदर्भ असलेले)च्या अनुषंगाने व्हिडियो कॉन्फर्गसँग ('व्हिसी')/ अन्य हक श्राव्य माध्यम ('ओएव्हीएम') द्वारे **गुरुवार, ऑगस्ट 26, 2021** रोजी स. 9.00 वा. भाप्रवे, 'एजीएम'ची सूचना ('सूचना') दिनांकित जुलै 22, 2021 मध्ये देण्यात आलेल्या व्यवसायाच्या संदर्भात विचार करण्यासाठी घेण्यात येणार आहे.

उपरोक्त परीपत्रकांच्या मान्यतेच्या अनुसार एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल ('एजीएम कागदपत्रे') केवळ इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सर्व सभासदांना ज्यांच्या ई-मेल आयडीची नोंद कंपनी किंवा डिपॉझिटरी पार्टीसिपंट(स) ह्यांच्याकडे करण्यात आलेली आहे त्यांना पाठविण्यात आली आहे. एजीएम कागदपत्रे www.stl.tech या संकेतस्थळावर, स्टॉक एक्स्चेंजच्या संकेतस्थळावर म्हणजेच बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या संकेतस्थळावर अनुक्रमे www.bseindia.com आणि www.nseindia.com वर आणि केफिन टेक्नोलॉजीस प्रायव्हेट लिमिटेड ('केफिन') www.evoting.kfintech.com वर देखील उपलब्ध आहे. एजीएम कागदपत्रे ई-मेल द्वारे पाठविण्याचे काम ऑगस्ट 3, 2021 रोजी पूर्ण झाले आहे.

कंपनी कायदा, 2013 आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लगेशन अँड डिसक्लोझर रिक्वायरमेंटस) नियमावली, 2015 च्या अनुषंगाने कंपनी त्यांच्या सर्व सभासदांना सूचनेमध्ये देण्यात आलेल्या व्यवसायावर इलेक्ट्रॉनिक पद्धती ('दूरस्थ ई-मतदान')द्वारे त्यांचे मतदान करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देत आहे. कंपनीने, ई-मतदान सुविधेसाठी अधिकृत एजन्सी म्हणून केफिनच्या सेवांची नियुक्ती

सर्व सभासदांना कळविण्यात येत आहे की:

ठिकाण : पुणे

क्वितंत्रकार्था किस्टे atta.com

- 1. एजीएमच्या सूचनेमध्ये देण्यात आलेल्या व्यवसायाच्या संदर्भात दुस्स्थ ई-मतदानाच्या द्वारे आणि एजीएमच्या ठिकाणी ई-मतदान पद्धती ('इंस्टा पोल') द्वारे विचार विनिमय करण्यात येईल.
- 2. दुस्थ ई-मतदानाचा कालावधी सोमवार, ऑगस्ट 23, 2021 रोजी स. 10.00 वा. (भाप्रवे) वा. सुरु होईल आणि बुधवार, ऑगस्ट 25, 2021रोजी सायं. 5.00 वा. (भाप्रवे) समाप्त होईल.
- 3. व्यक्ती, ज्यांची नावे सभासदांच्या नोंदवही किंवा डिपॉझिटरीज द्वारे राखल्या जाणाऱ्या लाभार्थी मालकांच्या नोंदवही मध्ये कट ऑफ दिनांक म्हणजेच गुरुवार, ऑगस्ट 19, 2021 अनुसार नोंदविण्यात आलेली आहेत ते दूरस्थ ई-मतदानाच्या द्वारे किंवा 'एजीएम'च्या ठिकाणी इंस्टा पोल द्वारे मतदानासाठी पात्र असतील.
- 1. ई-मतदानाच्या द्वारे मतदान करण्यासाठी लॉग इन अधिकारपत्रे सभासदाना ई-मेल द्वारे उपलब्ध करून देण्यात येतील. कोणीही व्यक्ती जी सूचना पाठविण्यात आल्या नंतर कंपनीची सभासद झाली आहे आणि कट ऑफ दिनांक म्हणजेच गुरुवार, 19 ऑगस्ट 2021 अनुसारभाग धारणा केली आहे, त्याना सूचनेमध्ये देण्यात आलेल्या सूचनांच्या वापर करून लॉग इन अधिकार पत्रे तयार करता येतील. तथापि, जर व्यक्ती दूरस्थ ई-मतदानासाठी केफिनमध्ये अगोदरपासूनच नोंदणीकृत असल्यास सध्याच्या यूजर आयडी आणि पासवर्डचा वापर मतदान करण्यासाठी करता येईल. ह्याच लॉग इन अधिकार पत्रांचा एजीएमला हजर राहण्यासाठी वापर करता येईल. सभासदांनी नोंद घ्यावी की: ए) दूरस्थ ई-मतदान बुधवार, ऑगस्ट 25, 2021 रोजी सायं. 5.00 वा. (भाप्रवे) नंतर करता येणार
- नाही आणि सभासदाच्या द्वारे ठरावावर एकदा मतदान केल्या नंतर, सभासदाला परत ते बदलता येणार नाही; बी) मतदानाची सुविधा, एजीएमच्या ठिकाणी इंस्टा पोल द्वारे मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल; सी) सभासद ज्यांनी दूरस्थ ई-मतदानाच्या द्वारे त्यांचे मतदान केले आहे ते सभेला देखील हजर राहू शकतात परंतु सभेच्या ठिकाणी परत मतदान करण्यास ते पात्र नसतील. . अप्रत्यक्ष/ प्रत्यक्ष स्वरूपामध्ये भाग धारणा केलेल्या सभासदांसाठी आणि सभासद ज्यांनी त्यांच्या ई-मेल आयडीची नोंद केलेली नाही
- त्यांच्यासाठी दूरस्थ मतदानाचे स्वरूप सूचनेमध्ये देण्यात आलेले आहे. श्री. बी. नरसिम्हन, प्रोप्रायटर, बीएन अँड असोसिएटस, कार्यरत कंपनी सचिव (सभासद क्र. एफसीएस 1303 आणि प्रॅविटस प्रमाणपत्र
- क्र. 10440) ह्यांची ई-मतदान प्रक्रीया निःपक्षपणे आणि पारदर्शी पद्धतीने होण्यासाठी छाननीकर्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. . सभासदांना जर ई-मतदान प्रक्रियेच्या संदर्भात जर कोणतीही समस्या असल्यास त्यांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी श्री राजवीरकुमार, उप व्यवस्थापक, केफिन टेक्नोलॉजीस प्रायवव्हेट लिमिटेड, सेलेनियम टॉवर-बी, प्लॉट क्र. 31-32, गोचीबोवली, फायर्नेन्शियल डिस्ट्रिक्ट नानाक्रमगुडा, हैदराबाद-500 032 ह्यांच्याशी ई-मेल आयडी: evoting@kfintech.com/ einward.ris@kfintech.com वर किंवा दोल फ्री क्र. 1800-3454001 वर संपर्क करता येईल. त्याशिवाय ई-मतदानाच्या संदर्भात कोणतीही समस्या असल्यास कृपया 'केफिन'च्या www.evoting.kfintech.com वर उपलब्ध असलेल्या हेल्प आणि एफएक्यू विभागाला कृपया भेट द्या.

कंपनीच्या सभासदांची नोंदवही आणि समभाग हस्तांतरण नोंदवही एजीएम आणि 2020-21 साठी अंतिम लाभांशासाठी सभासदांची पात्रता निश्चित करण्यासाठी मंगळवार, ऑगस्ट 24, 2021 ते गुरुवार, ऑगस्ट 26, 2021 पर्यंत (दोन्ही दिवस धरून) बंद ठेवण्यात येईल. सभासद www.stl.tech,www.nseindia.com आणि www.bseindia.com ला अधिक माहितीसाठी भेट देण्याची विनंती करण्यात येत आहे.


संचालक मंडळाच्या आदेशाद्वारे

अमित देशपांडे कंपनी सचिव आणि कॉपीरेट जनरल कौन्सेल




- पुणे महानगरपालिका -

निविदा प्रक्रिया कक्ष



जाहिरात क्र. २/३४४, दिनांक ०३/०८/२०२१



अ. क्र.	निविदा क्रमांक	खात्याचे नाव	कामाचे नाव	निविदा संच किंमत रुपये	अंदाजित पूर्वगणित रक्कम रुपये	बयाणा रक्कम रुपये	कामाची मुदत	निविदाविषयक जबाबदार व्यक्तीचे नाव व दूरध्वनी क्रमांक
१.	PMC/ Garden/ 2021/004	विभाग	उप-आयुक्त क्र. ५ अंतर्गत येणाऱ्या उद्यानांमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची दुरुस्तीविषयक कामे करणे.	१३५९.००	रु. ३५१७१०६.००	रु. ३५,१८०.००	०९ महिने	श्री. भंडारी ९६८९९३१८८७

टीप / अटी -

- अ) पुणे म.न.पा.ची वरील कामे ही अनुभवी/ म.न.पा. मान्यताप्राप्त/ शासन मान्यताप्राप्त ठेकेदाराकडून (कामासाठीच्या पूर्व पात्रता अटी टेंडर सेटमध्ये नमूद केल्यानुसार) करून घ्यावयाची आहेत.
- ब) सदर कामांबाबत निविदा अटी, शर्ती इ. बाबतचा सर्व तपशील निविदा संचामध्ये नमूद केला असून, सदर कामाचे निविदा संच www.mahatenders.gov.in या वेबसाईटवर पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. निविदा संचाची विक्री व स्वीकृती सदर वेबसाईटवरून फक्त ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत असून, सर्व निविदा दोन पाकिट पद्धतीने मागविण्यात येत आहेत.
 - कार्यालयीन आदेश क्र. अतिमआ(वि)/३२, दिनांक २२/०४/२०१६ नुसार बयाणा रक्कम ऑनलाईन सुविधेमार्फतच स्वीकारण्यात येणार

- मुख्य उद्यान अधीक्षक



Nagar Urban Co.Op. Bank Ltd.Ahmednagar (Multi-State Scheduled Bank) HEAD OFFICE, BANK ROAD, AHMEDNAGAR

Email-nagarbnk@rediffmail.com Website-www.nucb.in Telephone :- (0241) 2343641, 2343642

SALE NOTICE The authorized officer of the Nagar Urban Co-Op.Bank Ltd., Ahmednagar (Multi State Scheduled Bank) have taken

physical possession of the immovable properties of the following Borrowers as per the Secuterisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act. 2002 and the security interest (Enforcement) Rules, 2002 more particularly as per Sec. 13(4) of the said Act. & rules 8 & 9 of the said Rules. Now I have decided to sell following immovable properties of the borrowers more particularly described in the description column as of the borrower have failed to repay the dues of the Bank as per the demand notice issued by the undersigned. Thus to recover the due amounts from the following borrowers, I have decided to sell the following immovable properties by way of inviting Tenders for the same. The date & time of opening the tender and the place of the same are given under in the schedule. The terms and condition of the same can be seen and the copy of the same can be received on any day except Sunday & Public Holidays during banking hours. All rights regarding sale of properties are reserved with the undersigned i.e. Authorised Officer.

Description of Immovable properties to be sold

Name & Address of the Borrower Bank Branch	Outstanding amount + Interest	Description of the Properties	Reserve Price	Deposit Amount (10%)	Tender opening Date time & place
M/s. S.S.Sai Developer Prop. Mr. Ravindra Vitthal Jejurkar 1. R/o. S.No.105, Opp.Sainagar Railway Station, Near Hotel Sai Sharddha, Nighoj, Shirdi, Tal. Rahata, Dist. Ahmednagar 2. R/o. Gat No. 486, Mamdapur, Tal.Rahata, Dist. Ahmednagar Our Shirdi Branch Ahmednagar	as on 31/07/2018 + Interest from 01/08/2018	Immovable Property: All part and parcel of the N.A. property bearing Gat No.105 admeasuring 00H 40 R i.e.4000 Sq.Mtrs alongwith construction of 5 (Buildings) wings. In each (Buildings) wing there are total 16 flats i.e. total 80 flats are owned by Ravindra Vitthal Jejurkar and 36 Flats are owned by Mrs. Vimal Vijay Vadak. The detailed description of the same is given in mortgage deed dated 19/05/2014, dated 06/04/2016 and dated 30/03/2017. The boundaries of the same are as follows - To The East - Gat No.101 To The South - Stream (Odha) To The West - Gat No.104 To The North - Out of Gat No.105			

Date of sale & submitting tenders from 04/08/2021 to 04/09/2021 up to 3.00 Pm. Tender Form Price Rs. 100/- + GST only, That is not refundable.

Place :- Ahmednagar Date :- 03/08/2021

seal

M. P. Salve **Authorised Officer** Nagar Urban Co.Op. Bank Ltd.Ahmednagar (Multi-State Scheduled Bank)

Telephone :- (0241) 2343641, 2343642. Mob :-9422084222

बैंक ऑफ़ बड़ौदा Bank of Baroda

क्षेत्रीय कार्यालय, दुसरा मजला, ११/१, शारदा सेंटर, खिलारे पथ, एरंडवणा, पुणे-४११००४, फोन : (०२०) २५९३७२२६, २५९३७२५४ ई-मेल : recovery.pune@bankofbaroda.com,

वाहन विक्री लिलाव सूचना

क्र.	शाखा	कर्जदाराचे नाव	उत्पादन आणि नंबर	राखीव किंमत	१०% बयाणा रक्कम	बोली वाढ रक्कम	लिलावाचा तपशील
9	डेक्कन जिमखाना फोन : ९८८१४९९५१०	शिवाण् टूर्स अँड ट्रॅव्हल्स	वाहनाचे नाव- टाटा इंडिका व्ही २ एलएसबीएस ३ चासीस नं. : GTF08475, इंजिन नं.: FTYP20460, नोंदणी क्र.: MH12 NB 2265	₹₹, ८५,५००/-	₹, ८,६००/-	₹. 4,000/-	
2	डेक्कन जिमखाना फोन : ९८८१४९९५१०	साई ९ टूर्स अँड ट्रॅव्हल्स	वाहनाचे नाव- निस्सान सन्नी एक्सव्हीडी चासीस नं. : EA301328, इंजिन नं.: E044362, नोंदणी क्र.: MH 17 BD1944	₹. 9,८९,०००/-	₹. 98,000/-	₹. 4,000/-	
3	डेक्कन जिमखाना स फोन : ९८८१४९९५१०	फोन:	होन : चासीस नं. : EA301307,	₹. 9,0८,000/-	रु. ११,०००/-	₹. 4,000/-	ई-लिलाव दिनांक व वेळ : २५ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी २.००
8	डेक्कन जिमखाना फोन : ९८८१४९९५१०	साई ९ टूर्स अँड ट्रॅव्हल्स	वाहनाचे नाव- निस्सान एव्हीलिया एक्सव्हीडी चासीस नं.: E8007353, इंजिन नं.: E005109, नोंदणी क्र.: MH 17 BD 2169	₹. 9,34,000/-	₹. 98,000/-	₹. ५,०००/-	बोली सादर करण्याची शेवटची तारी २४ ऑगस्ट २०२१,
Ч	डेक्कन जिमखाना फोन : ९८८१४९९५१०	भाग्यश्री टूर्स अँड ट्रॅव्हल्स	वाहनाचे नाव- डॅटसन जीओ टी चासीस नं. : D0F6018170, नोंदणी क्र.: MH14 FC 0221	₹7. २७,०००/-	₹. 3,000/-	₹. 4,000/-	मिळकत पाहणीसाठी दिनांक व वेव १६ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी २.०० व
ĸ	स्वारगेट फोन : ९६०७७८६१८७	जगन्नाथ रंगोबा शिळीमकर	वाहनाचे नाव – सोनालिका डीआय ७४५ अँड ट्रेलर चासीस नं.: 0602ZC82795/3, इंजिन नं.: 3100F62882976, नोंदणी क्र.: MH 12 BB 3448	₹. 80,000/-	₹. ४,०००/-	₹. 4,000/-	
G	जेननेक्स्ट फोन : ९९२३२०८८८५	हेंबाडे कुणाल दत्तात्रय	वाहनाचे नाव- शेव्हरले तवेरा चासीस नं. : MA6ABCH5EEA008978, इंजिन नं.: GP183698, नोंदणी क्र.: MH 14 CX 6378	₹. ७०,०००/-	₹. ७,०००/-	₹. 4,000/-	
۷	बाणेर फोन : ९८८१३०९६५७	श्री गणेश टूर्स अँड ट्रॅव्हल्स	वाहनाचे नाव- टाटा इंडिका व्ही २ एलएस बीएस ३ चासीस नं. : MAT600185GPA03198, इंजिन नं.: 475IDI03BTYP08783, नोंदणी क्र.: MH 12 NB 0112	₹. 80,000/-	₹. ४,०००/-	₹. 4,000/-	
9	बाणेर फोन : ९८८१३०९६५७	उत्कर्ष टूर्स अँड ट्रॅव्हल्स	वाहनाचे नाव- टाटा इंडिका व्ही २ एलएस बीएस ३ चासीस नं.: MAT60185GTD07668, इंजिन नं.: 475IDI03DTYP17409, नोंदणी क्र.: MH 12NB0715	₹, %0,000/-	₹, ४,०००/-	₹. 4,000/-	
90	बाणेर फोन : ९८८१३०९६५७	मेसर्स आदिती टूर्स अँड ट्रॅव्हल्स	वाहनाचे नाव- इंडिगो ई-सीएस एलएक्स बीएस-३ चासीस नं.: MAT607341GPJ34937, इंजिन नं.: 475IDT14JTYP34898, नोंदणी क्र.: MH 12 NB 2820	₹0,000/-	₹,000/-	₹. 4,000/-	

विक्रीच्या अटी व शर्तीच्या अधिक माहितीसाठी कृपया दिलेल्या लिंकशी संपर्क करा

ज्यांना सदर वाहन विकत घेण्यात रुची आहे त्यांनी दिलेल्या तारखेस, दिलेल्या वेळेत व दिलेल्या ठिकाणी वाहनाची पाहाणी करावी. बयाणा रक्कम खाली दिलेल्या खात्यावर जमा करावयाची आहे.

: NEW INTERMEDIARY ACCOUNT Account name : 60430015181219 Account No.

: BARB0SARPUN (Fifth letter from left side is "0" - Zero) : Bank of Baroda, ROSAR Branch, Pune

यशस्वी बोलीदाराने विक्री किमतीची उर्वरित रक्कम लिलाव दिनांकापासून १० दिवसांचे आत जमा करावयाची आहे. तसे न केल्यास त्याने भरलेली बयाणा रक्कम जप्त करण्यात येईल. अधिक माहितीसाठी संबंधित शाखेशी संपर्क करावा. कोणतेही कारण न देता आलेले प्रस्ताव नाकारण्याचा अथवा लिलाव प्रक्रिया रद्व करण्याचा अधिकार बँकेकडे राखीव आहे.

अटी व शर्ती खालीलप्रमाणे-

दिनांक : ०४.०८.२०२१, ठिकाण : पुणे

IFSC Code

Name of Bank

१. खरेदीदाराने वाहन ताब्यात घेतल्यापासून एक महिन्याचे आत वाहन त्याचे नावावर चढवून घ्यावयाचे आहे.

२. कार विक्रेते / दलाल सदर लिलाव प्रक्रियेत सहभागी घेऊ शकतील परंतु त्यांनी सदर वाहन त्यांच्याच नावावर चढवून घ्यावी अशी अट आहे.

3. कर्जदार लिलावापूर्वी खाते पैसे भरुन बंद करु शकेल किंवा तडजोडीने खाते बंद करु शकेल. कर्जदार स्वतः लिलावात भाग घेवू शकेल. ही नोटीस कर्जदाराचे माहितीसाठीही आहे. ४. इच्छुक बोलीदाराने स्व हस्ताक्षरीत ओळखपत्र सादर करावयाचे आहे, ज्यावर फोटोग्राफ व निवासाचा पत्ता असेल, व पॅन कार्ड व लायसेन्स सादर करावे लागेल.

५. कोणताही अथवा सर्व प्रस्ताव नाकारण्याचा अधिकार बँक राखून ठेवत असून त्यासाठी कोणतेही कारण देणे बँकेवर बंधनकारक नाही. लिलावाच्या अधिक माहितीसाठी दिलेली लिंक :- https://bob.auctiontiger.net.

इतर माहितीसाठी अनु. क्र. १ ते १० साठी- ९८८१४९९५१० / ९६०७७८६१८७ / ९९२३२०८८८५ / ९८६९१०१४९१ / ९८८१३०९६५७

मुख्य व्यवस्थापक (मजकूरात संदिग्धता असल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्म मानावा)

बँक ऑफ बडोदा